

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना संगणक विकत  
घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम  
(ना-परतावा) काढण्यास मंजुरी देण्याबाबत.  
भविष्य निर्वाह निधी नियम क्र.१६ मध्ये सुधारणा

**महाराष्ट्र शासन**  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्र.: भनिनि-१०११/प्र.क्र.४५/११/१३-अ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ०६.०९.२०११

**वाचा:-** शासन निर्णय क्र.: भनिनि-२००३/प्र.क्र.४५/२००३/१३-अ, दिनांक ७.७.२००४

### **शासन निर्णय:-**

राज्य शासनाने उक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम क्र.१६ नुसार सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक संगणक संच खरेदी करण्यासाठी काही अटीच्या अधीन राहून निधीमधून रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. सदर अटीमध्ये अट क्र.४ येथे वर्गणीदार ज्या पदावर कार्यरत आहे, त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही, अशा पदांकरील वर्गणीदारांना संगणक अग्रिम अनुज्ञेय होणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे ज्या वर्गणीदारांच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही, असे भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार नियमातील सदरच्या तरतुदीनुसार निधीमधून रक्कम काढण्यास पात्र ठरत नव्हते. तथापि, सध्याचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या स्वतःसाठी व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसाठी संगणक वापराचे ज्ञान असणे व त्यामुळे घरी संगणक असणे ही बाब आवश्यक व गरजेची झालेली आहे.

२. उपरोक्त परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीमधून संगणक खरेदी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याबाबतची संदर्भाधीन शासन निर्णयातील अनु.क्र.४ येथील अट या शासन निर्णयान्वये काढून टाकण्यात येत आहे. परिणामी, ज्या वर्गणीदारांच्या पदाच्या सेवाप्रवेश नियमा नुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही अशा वर्गणीदारांना देखील ( उदा.वर्ग-४ चे कर्मचारी ) भविष्य निर्वाह निधीतून संगणक अग्रिम आता अनुज्ञेय राहाते.

३. प्रस्तुतचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक : २२६/सेवा-६, दिनांक ११.७.२०११ नुसार मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०११०९०६११५८१९०१ असा आहे.

४. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

०६/८८  
०८/०९/११  
( पां. जो. जाधव )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

**प्रति:-**

राज्यपालांचे सचिव.  
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.

उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

सर्व विधानसभा सदस्य/सर्व विधान परिषद सदस्य विधान भवन, मुंबई

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र , मुंबई ( १० जादा प्रतीसह )

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र , नागपूर ( १० जादा प्रतीसह )

महालेखापाल-३ (लेखा परिक्षा ), महाराष्ट्र , मुंबई ( १० जादा प्रतीसह )

महालेखापाल-४ (लेखा परिक्षा ), महाराष्ट्र , नागपूर ( १० जादा प्रतीसह )

\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई,

\* सचिव राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय,मुळ न्यायशाखा,मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा,मुंबई,

\* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय,मुंबई,

\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायिकरण,मुंबई,

वरिष्ठ उप महालेखापाल, भविष्य निर्वाह निधी कक्ष,

ब्रिजवासी बिल्डींग, सोनवाला रोड, गोरेगांव, मुंबई-४०० ०६३ ( ५० जादा प्रतीसह)

मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई,

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

ग्राम विकास विभाग/नगर विकास विभाग/वित्त विभाग (सेवा-५),

सर्व मंत्रालयीन विभाग,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (प्रसिद्धी पत्रक काढण्यासाठी)

मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेले सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख

मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई ( २ प्रती ),

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.

\* पत्राने.